

1. When the price is not determined in the contract or agreed between the parties, the buyer shall pay the seller: जेव्हा करारामध्ये किंमत निश्चित केली जात नाही किंवा पक्षांमध्ये सहमत नसते तेव्हा खरेदीदार विक्रेत्यास पैसे देईल:
- A. A fair price वाजवी किंमत
 - B. A reasonable price वाजवी किंमत
 - C. Market price बाजार मूल्य
 - D. Average price सरासरी किंमत
2. In case of breach of condition, the breach gives rise to: अट उल्लंघन झाल्यास, उल्लंघन झाल्यास असे होते:
- A. Claim for damages हानीसाठी दावा
 - B. Rejection of goods वस्तूचा नकार
 - C. A right to repudiate the contract कराराचा खंडन करण्याचा हक्क
 - D. A right of indemnification नुकसानभरपाईचा अधिकार
3. The position of the finder of lost goods is that of: हरवलेल्या वस्तू शोधणार्याची स्थिती अशी आहे:
- A. Bailee बाईली
 - B. Bailor बेलर
 - C. Creditor बेलर
 - D. True owner खरा मालक
4. Where the seller wrongfully neglects or refuses to deliver the goods to the buyer, the buyer may sue for: जेथे विक्रेता चुकून दुर्लक्ष करतात किंवा खरेदीदारास वस्तू वितरीत करण्यास नकार देतात तेथे खरेदीदार यासाठी दावा दाखल करू शकतो:
- A. Damages for non-delivery उत्तर-वितरण न झाल्यास नुकसान
 - B. Damages for non-acceptance न स्वीकारलेले नुकसान
 - C. Specific performance विशिष्ट कामगिरी
 - D. Compensation नुकसान भरपाई

5. When the Indian Contract Act was enacted? भारतीय कराराचा कायदा कधी बनविला गेला?

- A. 1862
- B. 1872
- C. 1600
- D. 1860

6. _____ is termed as consideration in a contract of sale: _____ विक्री करारात विचार म्हणून म्हटले जाते:

- A. Exchange money पैशांची देवाणघेवाण करा
- B. Barter money विनिमय पैसा
- C. Price किंमत
- D. Reward प्रतिफल भरून पावले

7. A contract of sale can be: विक्रीचा करार असू शकतो:

- a. Absolute only. केवळ निरपेक्ष
- b. Conditional only. केवळ सशर्त
- c. Absolute or conditional. परिपूर्ण किंवा सशर्त
- d. Conditional only with the consent of the buyer. केवळ खरेदीदाराच्या संमतीने सशर्त

8. Where the transfer of the property in the goods is to take place at a future time or subject to some condition, then such contract is called: जेथे मालमधील मालमत्तेचे हस्तांतरण भविष्यात होणार आहे किंवा काही अटीच्या अधीन असेल तर अशा करारास असे म्हटले जाते:

- a. An agreement to sell विक्री करण्याचा करार
- b. A contract to Sale विक्री करार
- c. Future Contract भविष्य करार
- d. Conditional contract सशर्त करार

9. According to Sale of Goods Act, 1930, 'seller' means a person: सेल ऑफ गुड्स अॅक्ट 1930 नुसार 'विक्रेता' म्हणजे एक व्यक्ती:

- a. who only agrees to sell the goods कोण फक्त माल विकायला सहमत आहे
- b. who only sells the goods कोण फक्त माल विकतो

c who sells or agrees to sell. कोण नाही माल विकतो

d.who transfers the possession of the goods to the other party. जो माल ताब्यात घेऊन दुसऱ्या पक्षाकडे हस्तांतरित करतो

10. Surety stands discharged सुरेटी डिस्चार्ज आहे

a. by an agreement between the creditor and the principal debtor जमाकर्ता आणि मुख्य कर्जदार यांच्यामधील कराराद्वारे

b. by an agreement between the creditor and a third party for not to sue the principal debtor तिसऱ्या पक्षामधील मुख्य देणाऱ्यास दंड न देण्याच्या कराराद्वारे

c. both (a) and (b) (अ) आणि (क) दोन्ही

d. neither (a) and (b) (अ) आणि (बी) एकतर नाही